

Gora. 2,10,25. BRAHMA-P. in LA. (III) 53,9. VP. bei Muir, ST. 4,179, N. 61. पार्थिवात्यर्थनिर्विकेकल<sup>०</sup> *lachend über* KATHÁS. 5,35. विनीतव-  
नित<sup>०</sup> 98,38. — b) am Ende eines comp. *lachend mit* so v. a. *hell, weiss*  
*erschattend durch*; überh. *prangend von, geschmückt mit*: मेघैर्बलाका-  
पङ्क्तिहासिभिः MBH. 1,5404. कंसहासिनी रूदिनी HARIV. 3626. 3826. दि-  
शा केलासहासिन्या RÍGA-TAR. 1,57. सौधहासिनी पुरी 4,70. KATHÁS.  
18,10. कृत्तचामरहासिनी राजश्रीः RÍGA-TAR. 5,449. 6,88. चतुरोद्धारहा-  
सिनी पुरी HARIV. 3099. ब्रजेषु गर्गराद्धारहासिषु 3844. वज्रवैर्य<sup>०</sup> 6126.  
प्रकृतत्रहासिनी (०)दामिनी *die neuere Ausg.* देवमहाचमूः 2662. रथेन  
नेमिनिर्घोषहासिना 5654. ज्ञाल<sup>०</sup> 9179 (चारु<sup>०</sup> *die neuere Ausg.*). — 2)  
f. हासिनी N. pr. einer Apsaras MBH. 13,1425. — Vgl. चारु<sup>०</sup>,  
भाण्ड<sup>०</sup>, सु<sup>०</sup>.

हास्त (von कृस्त) adj. *mit den Händen gebildet*: मुकुल so v. a. घञ्ज-  
लि NALOD. 1,38.

हास्तायनं adj. von कृस्त gaṇa पत्तादि zu P. 4,2,80.

हास्तिकं (von कृस्तिन्) 1) adj. = तेन चरति P. 4,4,8, Schol. *aus Ele-*  
*phanten bestehend*: ० प्रायं सैन्यम् RATNÁV. 86,12. 87,8. — 2) n. *eine Menge*  
*von Elephanten* P. 4,2,47. AK. 2,8,2,4. H. 1418. MBH. 9,2839 (कृस्तिक  
ed. Bomb.). *eine Menge von Elephantenkühen* P. 6,3,35, VArtt. 3, Schol.

हास्तिकर्षूक adj. (f. स्त्रा und ई) von कृस्तिकर्षू gaṇa काश्यादि zu P.  
4,2,116.

हास्तिदत्त (von कृस्तिदत्त) adj. *elfenbeinern* KAUC. 13.

हास्तिदायि s. हास्तिदायि.

हास्तिदायि m. patron. von कृस्तिदाय PRAVARÁDHJ. in Verz. d. B. H.  
58,22. ० दायि 56,8.

हास्तिन (von कृस्तिन्) 1) adj. a) *proparox. dem Elephanten gehörig*:  
पसम् AV. 6,72,3. — b) *oxyt. eines Elephanten Höhe (Tiefe) habend* P.  
5,2,38. सरसत्तलम् DAÇAR. 177,9. — 2) n. = कृस्तिनपुर TRIK. 2,1,13.

हास्तिनपुर n. = कृस्तिनापुर P. 6,2,104. H. 978. MBH. 1,3787. 3978.  
5,5964. HARIV. 11234. R. 2,68,13 (70,11 Gora.). BHÁG. P. 1,10,7. Verz.  
d. Oxf. H. 77,2,28. Davon nom. abstr. ० ल n. MBH. 1,3787.

हास्तिनायनं (von कृस्तिन्) P. 6,4,174. adj. gaṇa पत्तादि zu 4,2,80.  
m. patron. gaṇa नडादि zu 1,99.

हास्तिपद (von कृस्तिपद) m. N. pr. eines Mannes P. 4,3,132. Davon  
adj. हास्तिपर्द<sup>०</sup> ebend.

हास्तिशीर्षि m. patron. von कृस्तिशिरस् P. 6,1,62, Schol.

हास्तिशीर्ष्या f. ved. P. 6,1,61, VArtt. 3, Schol.

हास्य (von 2. कृस्) 1) adj. *über den oder worüber man lacht, lächer-*  
*lich, komisch*: सर्वेषु HARIV. 3201. Spr. (II) 4812. RÍGA-TAR. 6,68. PAÑ-  
KÁT. 1,356. ० वस्तु MBH. 4,118. वचम् RAÇH. 2,43. नामन् KATHÁS. 66,86.  
० कथा BHÁG. P. 10,69,29. ० कार्य PAÑKÁT. 169,16. Verz. d. Oxf. H. 175,  
2,81. रस AK. 1,1,7,17. H. 294. HALÁJ. 1,92. DAÇAR. 4,69. SÁH. D. 543.  
Verz. d. Oxf. H. 123,5,1. R. 1,4,7 (3,46 Gora.). लोक<sup>०</sup> KATHÁS. 61,192.  
सर्व<sup>०</sup> Spr. (II) 3592. हास्यतर 163. — 2) n. a) *das Lachen, Gelächter*  
AK. 1,1,7,19. H. 296. JĀG. 1,84. MBH. 13,483. हास्यं तेषां भविष्यति  
R. Gora. 2,10,7. Suçr. 2,406,9. R. 3,37. Spr. (II) 4434. 6100. HEM.  
JOGAÇ. 1,27 = SARVADARÇANAS. 33,14. KATHÁS. 22,200. RÍGA-TAR. 5,399.  
MÁRK. P. 26,9. SÁH. D. 525. अति<sup>०</sup> Suçr. 1,244,6. लोक<sup>०</sup> KATHÁS. 63,

187. ईषदास्यप्रसन्नास्य PAÑKÁT. 1,12,24. 14,59. हास्यास्पद Spr. (II)  
6117. हास्यास्पदल 51. ० पदवीं याति PAÑKÁT. 252,5. am Ende eines adj.  
comp.: ज्ञात<sup>०</sup> KATHÁS. 12,186. ईषदास्या PAÑKÁT. 1,10,90. — b) *Spass*;  
*eine komische Handlung*, — *Streich, etwas Komisches*: द्यतं न सेवेत हा-  
स्यार्थमपि बुद्धिमान् M. 9,227 (= MBH. 5,1352). हास्येनेदमभिक्रितम्  
PAÑKÁT. 209,16. नृत्यवादित्रगीतेश्च हास्येश्च विविधैरपि। रमयन्ति स्म दे-  
वराज्ञम् MBH. 2,305. 7,2860. HARIV. 15072. 15737. 15739. R. 2,60,4. 5 (71,4.  
5 Gora.). कुर्वन्ति हास्यम् 5,60,12. हास्यं न मन्यते (so Comm.) KÁM. NITIS.  
5,43. 16,15. सततहास्यरुचि VARÁH. BH. 2,9. हास्योपासनकौशल 8,15.  
हास्योद्भूतधृतविद् 17,3. ० ज्ञ 19,3. 7. BH. S. 16,19. 19,12. ० दिदन्तु  
KATHÁS. 6,58. ० वैचित्र्य 12,77. 43,103. 58,79. Verz. d. Oxf. H. 139,a,1.  
० प्रौढि BHÁG. P. 10,60,25. 28. ० स्थायिभाव SÁH. D. 228. 412. 535. GAUPA  
beim Schol. zu H. 294.

हास्यकर adj. *Lachen bewirkend*: कर्मवपुर्वेषभाषाद्यैः SÁH. D. 79. पर<sup>०</sup>  
Spr. (II) 4913.

हास्यकार adj. dass. R. 7,43,1.

हास्यकृत् adj. dass. DAÇAR. 2,8.

हास्यता (von हास्य) f. *das Lächerliche sein*: ० तां या *lächerlich werden*  
Spr. (II) 435. RÍGA-TAR. 6,180. लोके MBH. 1,1996. भूतले HARIV. 15816.  
ज्ञने Spr. (II) 5629. ० तामुपसंप्राप्तः MBH. 1,5188. नी RÍGA-TAR. 5,144.  
न सद्दिष्ये तु ० ताम् KATHÁS. 92,5. ययौ लोकहास्यताम् 61,6. 277. 63,194.  
हास्यत्वं (wie eben) n. dass.: ममैवैकस्य हास्यत्वं मा भूत् KATHÁS. 13,  
151. ० त्वं गतः 15,54. 62,116.

हास्यभाव m. 1) dass.: ० भावं या KATHÁS. 61,329. — 2) = हास्य  
Spass, pl. HARIV. 8348.

हास्यार्णव (हास्य + ऋ<sup>०</sup>) m. Titel eines Lustspiels Verz. d. Oxf. H.  
146,b, No. 311. fg.

हाकृत् m. = हाका BHARATA zu AK. 1,1,2,48.

1. हाका interj. s. u. 3. हा.

2. हाका (onomatop.) m. TRIK. 3,5,2. Declination Vop. 3,43. N. eines  
Gandharva AK. 1,1,2,48. H. 183. हाकाहूहूयो वा गन्धर्वाभ्यां प-  
रिदामि KAUC. 56. ÇĀÑKH. ÇR. 4,10,1. HARIV. 7225. 9250. 14159. R. 6,  
82,50. KATHÁS. 45,350. 116,87. MÁRK. P. 106,57. häufig ist des Metrums  
wegen कृका zu lesen, z. B. MBH. 1,2559. 4815 (कृका ed. Bomb.). 2,406  
(कृका ed. Bomb.). R. Gora. 2,100,14. 83,13. 92,70.

हाकाकार m. *der Ausruf हा हा* MBH. 1,1173. 5487. 3,2542. Z. d. d.  
m. G. 27,19. BHÁG. P. 3,16,33. 19,5. 4,10,14. 8,21,27. ० कृत हा हा  
ausrufend R. 2,59,15.

हाकाकृत adj. हा हा *ausrufend* MBH. 3,711. 718. 5,7187. 7,7429.  
HARIV. 3335.

हाकाभूत adj. dass. MBH. 1,7674. 3,2724. 13,2795. R. 6,93,4.

1. हि, हिन्वैति DHĀTUP. 27,11 (गती वृद्धौ). (प्र) हिणमसि AV. अकृतेन,  
अक्रेम, अकृन्, अकृन्, (प्र) अकृत्, (प्र) अकृषीत्, (प्र) जिघाय P. 7,3,56. Vop.  
12,4. जिघ्युस्, (प्र) क्रेष्यामि. med. हिन्वे, हिन्वैते, हिन्वैरे, (प्र) हिषे, अ-  
क्रेषत 3. pl., हिन्वानैः; partic. कृत s. bes. 1) *in Bewegung setzen, antrei-*  
*ben, anfeuern, reizen; veranlassen zu* (dat.): das Ross RV. 3,53,24.  
5,36,2. Wagen 6,45,14. अग्निं गोभिर्हिनुहि 1,143,4. 144,5. 8,44,  
19. 10,88,5. Indra 2,14,4. उच्यम् 19,7 (unter 1. अकृत् zu streichen).